

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_194578

UNIVERSAL
LIBRARY

प्रकाश मंडळ, पुणे

अर्धचंद्र

पण्डित संप्रे, बी. ए.

यशोधन, विरहतरंग, प्रवासी, इत्यादि पुस्तकांचे
वाचक आणि प्रस्तुत लिखाणाचे लेखक

प्रथमावृत्ते

१ एप्रिल १९३८]

[किंमत १२ आणे

प्रकाशक
दयार्णव रघुनाथ कोपर्डेकर
५२९ सदाशिव पेठ, पुणे २

[सर्व हक्क स्वाधीन]

मुद्रक
शंकर रामचंद्र दाते, बी. ए.
लोकसंग्रह छापखाना,
६२४ सदाशिव पेठ, पुणे २.

नाना, आई यांसी आणि
उषा ईस—

प्रकाशकाचे दोन शब्द

उदयोन्मुख व कलापूर्ण 'अर्धचंद्रा'ने 'प्रकाश मंडळा'च्या वाङ्मय-सेवेस प्रारंभ करण्याचा सुयोग जमून आल्याबद्दल मला फार आनंद वाटतो.

प्रकाशनाची जबाबदारी घेणे मजसारख्या केवळ श्रमजीवी मनुष्यास बरेच धोक्याचे; विशेषतः काव्यसंग्रहाचे प्रकाशन व ते नवोदित कवि, अननुभवी प्रकाशक व अपरिचित प्रस्तावनालेखक यांनी जमवून आणावयाचे. यावरून सर्वच वेड्यांचा बाजार असेही व्यवहारी माणसास वाटले तर त्यांत काय चुकीचे आहे? आणि मलाही या गोष्टीची जाणीव नव्हती असे नव्हे. तथापि विशेष गुणांमुळे काहीं व्यंगे जशी लोपलीं जातात तद्वतच प्रस्तुत प्रकाशनासंबंधी आहे असे प्रांजलपणे सांगण्यास मला मुळीच संकोच वाटत नाही.

माझे मित्र कवि श्री. पंडितराव सप्रे हे काव्यसंग्रहाचे लेखक या नात्याने जरी आजच परिचित होत असले तरी त्यांच्या सुंदर काव्यांचा आस्वाद रसिक वाचकांनी यापूर्वीच ज्ञानप्रकाश, सकाळ, सह्याद्रि, इत्यादि नियतकालिकांतून घेतला आहे. इतकेच नव्हे तर प्रि. अत्रे, श्री. वि. स. खांडेकर, कवि गिरीश यांसारख्या थोर साहित्यिकांकडून मार्मिकता, कल्पकता, सूक्ष्म विनोद व उपरोध या त्यांच्या काव्यगुणांबद्दल अंतःकरणपूर्वक प्रशंसोद्गारही निघाले आहेत. इतके सांगितले असतां हा 'अर्धचंद्र' 'प्रकाश मंडळा'च्या उगमस्थानीं युक्तच होय याबद्दल निराळी तरफदारी करावयास नकोच.

प्रस्तावनालेखक गु. पाठक हे किती मार्मिक टीकाकार आहेत हे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तुत पुस्तकाच्या सुंदर प्रस्तावनेवरूनही कळून येईल.

माझ्या प्रकाशनानुभवाचे बाबतीत मात्र मला इतक्या उच्च प्रकारचे पृष्टिपत्र नाही. आतांपर्यंत पुस्तके छापविण्याबाबत व त्यांच्या प्रसाराबद्दल जरी मी गेली चार वर्षे अनुभव घेतला असला तरी सुप्रसिद्ध लघुकथालेखक श्री. यशवंतराव जोशी यांनी पुस्तक प्रकाशनास योग्य आहे असे

सांगण्यापासून तों तें प्रकाशित करतांना येणाऱ्या बारीकसारीक अडचणी दूर करण्यापर्यंत आपुलकीने व थोर मनानें जी मदत केली; श्री. मामासाहेब दाते यांनी व्यावहारिक अडचणींची झळ मला न पोचू देतांही उत्कृष्ट व झटपट छपाई करून देऊन जी सहानुभूति दाखविली आणि गु. पाठक यांनीं मार्मिक प्रस्तावना लिहून जें प्रेम व्यक्त केलें त्या सर्वांमुळेच मी हे पुस्तक प्रकाशित करण्यास धजलों हें कृतज्ञतापूर्वक नमूद करणें मी माझें कर्तव्य समजतां.

त्याचप्रमाणें श्री. दादासाहेब कुलकर्णी व मि. रामभाऊ भोगे यांच्या हार्दिक सहानुभूतीबद्दल व वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी सदैव ऋणी आहे.

अशा या काव्यकलापूर्ण संग्रहाचें, मराठी वाङ्मयप्रेमी रसिक योग्य तें चीज करतील व 'प्रकाश मंडळा'च्या पुढील कार्यास सक्रिय सहानुभूति दाखवतील अशी मी आशा बाळगतो.

पुणें :
२५-३-३८. }

दयार्णव कोपर्डेकर

प्रस्तावना

चिरंजीव पण्डित सप्रे यांनी, लोकांना अर्धचन्द्र देण्याकरितां आपला हात उगारला, तों सान्निध्यामुळे मीच प्रथम सांपडलों, आणि एकदां त्यांच्या तडाख्यांत सांपडल्यावर कोण सुटणार? वास्तविक पाहतां रूढ-संकेत खणून काढण्याकरितां बद्धपरिकर झालेल्या पण्डित सप्रेसारख्या नववीरांनीं प्रस्तावनेचा उपचार पार झुगारून द्यावयास पाहिजे होता. एक तर रसिकांना त्यांची नवीन ओळख करून देण्याइतके ते अप्रसिद्ध नाहीत. 'अधिकस्य अधिकं फलम्' या व्यवहार-नीतीनें विचार केला तर, या कामीं त्यांनीं केलेली माझी योजना विपरीतच ठरेल. आपल्या अंगच्या अभिजात विनयामुळे ते स्वतःची योग्यता जाणीत नसतील हें मला मान्य आहे. दोन नकारांमुळे एक होकार होतो, या लहानपणीं माझ्याकडून शिकलेल्या भाषासिद्धांतामुळे त्यांची फसगत झाली असावी. पण दोन अप्रसिद्ध एक झाले म्हणून ते प्रसिद्धि कशी मिळविणार? आपल्या संस्कृतीच्या मुशीत ओतलेल्या त्यांच्या मनाला, कदाचित्, त्यानीच एका कवितेंत म्हटल्या-प्रमाणें 'गुरुजन दिसतां वदन करणें' हें सहजप्राप्त कर्तव्य वाटले असावें. वाकी एवढे खरें की, त्यांच्या काव्यातील गूढार्थांच्या कोड्यापेक्षांही, प्रस्तावना-लेखक म्हणून माझी केलेली निवड अधिक कोडे उत्पन्न करते. माझ्यामुळे त्यांना यत्किंचितही लाभ होण्यासारखा नाही; पण 'पण्डित सप्रे यांच्या अर्धचन्द्राचे प्रस्तावक' म्हणून साहित्यक्षेत्रांत मला मात्र दीर्घायुषी होण्याचा योग दिसतो.

पदोपदी सलणारा कांटा, जसा कुशल कारागीर बोल बोल म्हणतां काढून तळहातावर घेऊन दाखवितो, क्षणापूर्वीं नको नको म्हणणारा भिन्ना मालकही, तो तुळतुळीत तीक्ष्ण काळा कांटा पाहून कौतुकांनं खुलतो, तसेंच, पण्डित सप्रे यांच्या या अर्धचन्द्राकडे लोक पाहतील. समाजाच्या पायांत बोचणारे कितीक कांटे काढून घेतलेले यांत सांपडतील. सिंहा-सारखा आपला समाज पण मर्मस्थानी हतलेल्या असंख्य शल्यांनी तो अगदीं

हैराण झाला आहे. पण्डित सप्रेसारखे अद्रोक्लीज हेच खरे समाज सेवक होत. अन्नाविना तडफडणारा बुभुक्षित समाज वाटेल त्याची आहुति घेईल, पण अशा कवीच्या पायी तो, कृतज्ञ लीनतेने सदैव नम्रच राहील.

आमच्या टिळक हायस्कूल त्रैमासिकात प्रसिद्ध करण्यासाठी पण्डित सप्रे याची कविता मी जेव्हां प्रथम पाहिली तेव्हांच, हे पाणी कांही निराळे दिसते, अशी खूणगाठ मनाशीं बाधली. त्यांची कविता पाहून कै. दिवाकर यांची मला आठवण होते. दोघाचीही दृष्टि सारखीच भेदक आणि काव्या-गणांत प्रवेश करण्याचा दोघाचा मोहराही सारखाच दहशत उत्पन्न करणारा. मायावी जगाने पांघरलेले सिहाचे कातडे ओढून फाडून टाकण्यास दोघेही सारखेच उत्सुक. नाट्यछटाकार दिवाकर याच उद्योगात अखेरपर्यंत गढून राहिले. जगाच्या ढोंगीपणाला विटलेले त्याचे मन असतोपांतच विराम पावले. पण्डित सप्रे याच्यांत हा कडवटपणा जरी भरलेला दिसतो, तरी त्याचें हृदय जगद्वेषाने पूर्ण पछाडलेले दिसत नाही. या अर्धचन्द्राचा शेवट “विगतप्राण सारमेयास” या कवितेने त्यानी केला आहे खरा, पण थोडे खोळ पाहता त्याच कवितेवरून सिहाचे सोटे कातडे पाघरलेले कुत्रे मेले, आता खरें तेजस्वी जग आपल्या स्वतःच्या स्वरूपात चमकू लागेल अशी आशा ध्वनित केलेली दिसेल. ‘वाल सारमेयास’, ‘सागरगोटे’ किंवा जगासबधीच्या तीन कविता यांमधून जगाच्या साप्रतच्या स्वरूपाविषयी त्याना वाटत असलेली निराशा स्पष्ट दिसते. आपण या जगाचे रहिवाशी नसून, चुकलेल्या फकिरांप्रमाणे उपरे आहोंत, ही जडवादविरोधी कल्पना, जगावर मशिदीचे सुदर रूपक करून त्यानी पुढे माडली आहे. शहरांतील “संगीत शाळेतून” ऐकू येणाऱ्या कर्णकर्कश गोंगाटावरून, या जगाला संगीत समजणाऱ्याची

जुळतो न कुणाचा कुणास येथे सूर

अशा वेचक शब्दांनी चांगलीच संभावना केली आहे. तरी पण त्याचें अंतःकरण नैराश्यपूर्ण दिसत नाही. ‘वळीव’ व ‘उल्का’ या कवितांमध्ये हर्षभरानें उसळणारी त्यांची रगेल भावमाधुरी वरील म्हणण्याची साक्ष देईल. सकृद्दर्शनीं दिसणाऱ्या वाहच स्वरूपाकडे पाहून

उत्पन्न झालेली चीड जगाच्या अंतर्गामीचें पावित्र्य व मांगल्य पाहून खचित नाहीशी होईल. “सांपडलेला आनंद” या कवितेंत जसे ते प्रथम फसून चिडतात पण पुढें सत्य प्रकार पाहून खुलतात तसाच जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोणही बदलेल, सृष्टिसुंदरीच्या कडेवर त्यांना जें आज भलतेंच (किंवा भलत्याचेंच) दिसत आहे, तें तसें खरोखर नाही असें आढळून येईल; व आपलेंच अपत्य तेथें प्रेमानें खेळत असलेलें पाहून त्यांचें कविमन संतुष्ट होईल असा भरंवसा वाटतो.

विश्वाच्या गहन स्वरूपाविषयी ओझरतेपणें प्रदर्शित केलेले त्यांचे विचार एकाद्या द्रष्ट्याच्या (prophet) तोंडी शोभण्यासारखे आहेत. ‘लपंडाव’ कवितेंत केलेली हल्लींच्या नास्तिक जगाची मीमांसा मोठी काव्यपूर्ण आहे. मानवाला लपलेला देव जरी सांपडला नाही तरी, देवाला मानव सांपडला म्हणजे पुष्कळ झालें; नाही तर कायमचीच चुकामूक व्हावयाची. आर्त किंवा दुःखित यांच्याशीं सहानुभूति हे जे कविहृदयाचें एकमेव लक्षण, तें त्यांच्या ‘एक पापी’ या कवितेंत स्पष्ट दिसतें. प्रेमाविषयी बोकाळलेल्या स्वैर व शिथिल कल्पनांची त्यांनीं केलेली थट्टा त्यांच्या वरवर दिसणाऱ्या प्रेमगीतांमधून सारखी वाहत आहे. प्रेमाचें पावित्र्य व एकनिष्ठता यांचें त्यांना किती महत्त्व वाटतें ते ‘त्यांचें हृदय’ या कवितेवरून कळून येईल.

ज्यांत कितीएक गोड पोरि आल्या नि गेल्या ।

तें हृदय कसलें—छे: असे धर्मशाळा !

यापेक्षां जोरदारपणें मला वाटतें, कोणीही आपला आशय प्रदर्शित करूं शकणार नाही. मृत्यूनंतर होणाऱ्या जीवशिवाच्या ऐक्याचा पोकळ वेदांती सिद्धांत किती सहजपणें ‘भग्नदीपां’त सुचविला आहे ! मला ती कविता वाचून शेलेच्या Adonais मधील Life is a many-coloured dome या पद्यपंक्तीचें स्मरण झालें.

सहज जातां जातां काव्यविषयक कांही वादग्रस्त मुद्दे सूचित करण्याची त्यांना हौस दिसते.

असतेंच असें जर जग हें सार्धेंसुधें,

तर कशास कविता लागति करण्या बरें ?

या ओळीवरून जगांत लफंगेपणामुळें जें दुःख माजलें आहे त्यामुळें कविहृदय पिळवटून जातें व त्यांतून काव्याचे तीव्र सूर निघतात, सर्वत्र जर आरामीआराम असता तर कवीची हृदयवीणा छेडली गेली नसती असें ते ध्वनित करतात. काव्यनिष्पत्तीविषयी अशाच प्रकारची मीमासा अनेक विद्वानांनी केली आहे. देहभान विसरून जगाला मंत्रमूढ करणारे नितांतमधुर सूर, ज्यात दुःखाने एकसारखी घरें पाडिली आहेत, मनोभग-परंपरेनें लचके तोडल्यामुळे जें भग्न झाले आहे अशाच कविहृदयांतून बाहेर पडतात. समाधानाच्या शीतलावस्थेत जे मन गारगोटीप्रमाणें असतें त्यास दुःखाची प्रखर आंच लागल्यावर आंतील भावसुधा चुनकळीप्रमाणे उमलते. वज्रालाही वितळविणाऱ्या रसरशीत भट्टींतूनच स्वर्णमयी सरस्वतीची तेजःपुज मूर्ति प्रगट होते. थोड्याशा धर्मीने सामान्यजनांची मनें पाचोळ्या-प्रमाणे करपून जातात. पण थोरांचीं तावून सुलाखून निघतात. डांटे, कीट्स, शेले किंवा मॅक्सिम गॉर्की यांची उदाहरणे वरील सिद्धाताचीच सत्यता पटवतील.

शब्द, कंप, उष्णता, प्रकाश ही जशी निरनिराळी विद्युत्स्वरूपे आहेत तसेच कोमल हृत्कप किंवा कल्पनेची उंच भरारी हे काव्यशक्तीचेच आविष्कार होत. भावनेशिवाय काव्य म्हणजे जलहीन सरोवराप्रमाणे होय. पण्डित सप्रे याची कविता, कल्पनेच्या पंखावरून गगनविहार करण्यास अधिक उत्सुक दिसते. पण हें ध्यानांत ठेवलें पाहिजे की, सहज लीलेनें स्वर्गारोहण करणाऱ्या त्यांच्या प्रतिभापुष्पकाला, जी प्रेरक शक्ति प्राप्त झाली आहे तिचा उगम, त्यांच्या हृदयांतील बाष्पीभूत भावविंदूच्या वाफे-मधूनच झालेला आहे. पेट्रोलच्या थेवापासून तात्काल ठिणगी कशी उत्पन्न होते हे ज्यांनी पाहिलें असेल त्यांना पण्डित सप्रे यांच्या कल्पनाशक्तीची यथार्थ जाणीव होईल. नाही तर भवशून्य कल्पनाविलास म्हणजे उडाण-टप्पूचा रिकामटेकडा टारगटपणाच झाला असता. रूक्ष तर्कट कोणतेंही अंतःकरण रिझवूं शकणार नाही. पण्डित सप्रे यांच्या कल्पनेची फेक भावसमुद्रांतून निघाली आहे हें विसरतां कामा नये.

क्षणाक्षणाला स्फोट पावणाऱ्या minute gun प्रमाणें उसळणाऱ्या कल्पनेच्या आवेगापुढें शब्द बिचारे दुमते तिमते झालेले त्यांच्या कवितेंत

दिसून येतात. पुष्कळ वेळां त्यांची भाषा इतकी ओघवती, अनुरूप व अन्वर्थक असते की, एकादा कानामात्राही बदलण्यानें अर्थहानि होईल.

“अन् भूतकाल ज्या दिशेस गेला तिकडे...

अन् म्हणे काळ हा पुढेंच धावत राहे.” ।

“रत्नराशी नव्हतीच त्या ठिकाणीं,

येई भंवती परि ‘सहारा’ दिसोनी.”

“मग हृदय तयानें आपुलें खुलें केलें,

तों जगास झालें विश्वरूपदर्शन.”

“एक सुधेचा बिंदु जिवाची शमवि जशी न तहान,

एकच आशा किरण न सारी अंतरींचें तम दूर.”

“असतेंच असें जर जग हें साधें-सुधें-

तर कशास कविता लागति करण्या बरें”

इत्यादि ओळीवरून त्यांच्या भाषाशैलीची कल्पना येईल. परंतु त्यांनीं बरोबर शब्दयोजनेकडे थोडे दुर्लक्ष केलेलेही काहीं ठिकाणी आढळेल. किबहुना ओठावर येईल तो शब्द वेठीला धरण्याचा त्याचा बाणा असावासे वाटतें. त्याचप्रमाणे मराठीतील काही शाब्दिक म्हणीवरून द्वयर्थी सुचलेल्या कल्पनां-वर आधारलेली कविताही विशेष आकर्षक वाटत नाही. उदाहरणार्थ, ‘गुण उधळण्यावरून’ सुचलेली कविता, किवा नापासांनी खाली राहणें, इत्यादि. मात्र कोणालाही न सुचणाऱ्या कल्पना प्रत्येकाच्या हरघडी मुखावर नाचणाऱ्या शब्दावरून त्यांना कशा सुचतात हे आश्चर्य आहे. पण्डित सप्रे यांची कविता अत्यंत स्फुट स्वरूपाची असल्यामुळे तिला मुभाषितांचें स्वरूप येणारे आहे. त्यासाठी शब्दयोजना अत्यंत मार्मिक व वेंचक होणें इष्ट आहे, म्हणून वरील वैगुण्याचा निर्देश केला.

पण्डित सप्रे यांची बिनचूक मर्मभेद करण्यांत दिसून येणारी हातोटी, अंतःकरणांत न खुपता जाऊन भिनणारा त्यांचा उपरोध, सहजासहजी कोणालाही फसवणारें त्यांचें गांभीर्य, आणि शेकडो ओळींनी जें कार्य होणार नाही, तें चारदोन ओळीत बेमालूम रीतीनें करण्याचें त्यांचें कौशल्य,

यांमुळें त्यांनी आपली जागा, सरस्वतीच्या मंदिरांत, उच्च स्थानी अगदी स्वतंत्र अशी संपादन केली आहे. त्यांचा हा अर्धचंद्र, हल्ली काव्या-काशात मिणमिणणाऱ्या पुष्कळ वाङ्मयग्रहांना अस्तंगत करील व आपलें पूर्ण तेज चोहोंकडे लौकरच फांकील असा मला विश्वास वाटतो. धोक्याचे प्रसंगी अज्ञ वालकाना ज्याप्रमाणे त्यांच्या इच्छेउलट घालवून द्यावें लागतें, परंतु तेंच परिणामीं त्यांना हितकारक असतें, त्याचप्रमाणे पण्डितांचा हा अर्धचंद्र समाजांतील अनेकांचे बाबतीत ठरेल. आशीर्वाद अगर शाप यांचा त्यांच्यावर सारखाच परिणाम होणार हें जाणूनही अर्धचंद्रानें पाडलेली साहित्यांतरिक्षांतील प्रभा उत्तरोत्तर वृद्धिगत होवो असा त्यांना आशीर्वाद देऊन ही प्रस्तावना संपवितों.

क-हाड :
ता. १७-३-३८ }

द. पां. पाठक



अर्धचंद्र



—A struggle for existence हैं तत्त्व
जीवनाप्रमाणें साहित्याच्याही मुळाशीं आहे.
म्हणूनच प्रिय वाचक, हा “अर्धचंद्र”
आपल्याला द्यायचें कारण दुसरें तिसरें
कांहींच नसून जीवितासाठी थडपड हेंच आहे !

—पण्डित सप्रे

—दार हृदयाचें खुलें जर करावें
उभें वाप्यासी कुणीही न राहे;
आणि लावुन दिनरात दार ध्यावें
तरी तेंही येतें न मन्मनासी !
—कसें हृदयानें जर्गीं या रहावें ?
प्रश्न ऐसा मम विकल करी जीवा !

८-७-३६ कऱ्हाड.

शनिवारवाड्यास—

सभोंवतारीं कितिदां तुझिया
 वणवण फिरलों गणति न त्याला
 स्फूर्ति परन्तू एकहि वेळा
 आलि न कांहीं—करण्यास तुझ्यावर गाणीं !
 फिरुनी फिरुनी हाय ! जिवाची
 होउन जाते किती काहली !
 विभवासम तव ममही जाई
 वैभव दूर—जागेचा दिसतो गूण !
 तुजसी बघतां सुचती गाणीं
 किती कवींना वीररसाचीं
 निजलेल्यांना उठवायाचीं !
 परि हें मातें—सुचलें रे ! बघ रडगाणें !
 किमर्थ रचलें मग हें गाणें
 निरर्थ रसिकां त्रासविणारें
 आणिक त्यांना नावडणारें
 गाणें माझें—आनंद मला दे भारी !
 देव दिसे कीं फूल वहाणें !
 गुरुजन दिसतां वंदन करणें !
 तुजसी बघतां गाणें करणें !
 म्हणुनिच आहे—रचलें हें तुजवर गाणें !

*शनिवारवाडा—

— आणि मोडक्या —
बाजारामधि
कशास बसुनी
या जगतासी—
खुळ्या ! सांगसी
किंमत अपुली !

२९-१२-२८ पुणे.

गोविंदाग्रज—

भामिनी-समजुतीकरितां असे
पारिजातक तिच्या बगिच्यामधें.
पारिजातक फुले—पडती फुलें
येउनी सकलही सवती-घरीं !
— पारिजातक तसा वरती प्रभू
नेइ हास हंसुनि मनमोकळे !
त्याजला न कळले परि त्यांतले !
फूलझाड वरती—सुमनें इथें !

२२-२-२९ कऱ्हाड.

दोन शिवाजी—

— आणि देवानें कौशल्य सर्व कांहीं
 प्रकट करुनी शिवबास निर्मियेलें,
 मानवानें त्यापरी सर्व काहीं
 प्रकट केले कौशल्य मूर्तिरूपें !
 कसा होता : इतिहास दाखवी तें !
 कसा आहे : तें कला दाखवीते !

८-११-२८ कऱ्हाड.

उल्केस—

रम्य असा शशि आणि तारका यांचा सहवास
 अहा मिळे जर होईल तर मग काय बरें मौज !
 ते तुज सारे प्राप्त अहाहा ! जीवन धन्य तुझे !
 धन्य तुझी ! तूं तरीहि येसी धरणीवरि खालीं.

१३-३-३१ कऱ्हाड.

तरु आणि सरिता—

—दिसुनी यावी मूर्ति आपुली त्यास तिचेच्या हृदयांत.
 आणि रहावें डोलत त्यानें किति तरी वेळ तसेंच !
 —आणि एकदां असाच असतां डोलत आनंदानें,
 शेजारिल तों पडे उडूनी पाचोळा सरितेंत !

१५-५-३१.

एक कल्पना —

चित्र तुझे मी रंगविण्याचा प्रयत्न करितों कधीं
तोंच मानवाकृती रहाते माझ्या नयनांपुढें !
आणि असा जर प्रयत्न केला पशुनीं कधिं काळीं—
तर मग त्यांचे पुढें कुणाचें राहिल चित्र उभें ?

२९-१०-२९ कन्हाड.

देवांचें विमानावलोकन—

“ धाडित होतों विमान आम्ही पृथ्वीवर खाली
पुण्यवान जे असती त्यांना आणाय़ा स्वर्गी !
अशी संपदा कितीक आम्हीं लुटली आजवरी !
किती हिरे नी लाल आणुनी झालों श्रीमन्त !
[अशा पचविल्या कितीक चोऱ्या आपण आजवरी !
कृतकर्माचीं फळें भोगणें ये आतां नशिबी !]
—विमान मागें धाडित होतों पृथ्वीवर खालीं !
खालुनी येतें विमान आतां—कुणा परी न्याया ? ”

१२-१२-२९ पुणें.

विमान पाहून —

आंत चालली मंगल दंगल कोठेतरी आज
 खेळत होता बाळहि मित्रासंगें बाहेर;
 कोठुनिया तो नाद जाहला दिसतां, आकाशीं—
 विमान, धांवत धांवत येई सांगाया आंत.
 जिथें पितामह वाचत होते पुराण उघडूनि
 जाउन तेथें म्हणे 'अजोबा,' विमान आलें हो !

१२-१२-२९ पुणे.

‘ Beauties From Kalidas ’ यांतील

कालिदासाचें कुरूप चित्र पाहून—

निर्मियली ही ज्यानें सुंदरशी काव्यसृष्टि तो हाच—
 आहे, यावर माझा कांहीं केल्या बसे न विश्वास !
 कारण सुंदरतेतुन सुंदरता जन्म नित्य घेत असे
 ऐसें वाटुनियां, मी मानुनियां तेंच सत्य चालतसें !
 सत्य जरी मी मानीं येती तरि त्या अनेक अपवाद
 कीं नच पाहियलें नच ऐकियलें ये फुलांतुनी फूल !
 आतां मनांत घोळे : “ निर्मियलें विश्वकाव्य हें ज्यानें
 तोही काय तरी मग कुरूप असावा असाच जगदीश ? ”

१५-२-३० पुणे.

विश्व—

कितितरी अहा हीं रत्नें वर आकाशीं !
 हीं माणिक मोतीं खालीं सिंधुतळाशीं !
 अन् मधेच आम्ही रत्नें पण रत्नें रे !
 रे ! माप असे हें कुणास फसवायासी !

१२-२-३० पुणे.

—व्यापुनि साऱ्या जगावरती दशांगुलें उरसी
 अससी तर मग कसा न माझ्या सांग वरें हृदयीं ?
 नवलच सारें ! राहुनि माझ्या रात्रदिन हृदयीं
 देखत तुझिया पाप घडावें हातुनिया माझ्या !
 म्हणतिल कोणी “ परतविलें तुज तेव्हां जगदीशें
 परी न येउनि मागें—देसी उगाच दोष तया ”;
 आणि असा हा प्रयत्न केला असेल जर त्यानें,
 तर मग देवाज्ञाहि मानवा मंगाय्या येते
 आम्ही चुकतो परंतु ये ना चुकी सुधाराया,
 किंवा येउन सुधारण्याचा करसि न तूं यत्न !
 एक तुला तर पाप आवडे केलेलें आम्हीं
 किंवा जावें अधोगतीला वाटतसे तुजसी !
 कीं घडतें जें पाप म्हणोनी हातुनि कांहितरी
 पाप नसावें तव दृष्टीनें जरि तें जग मानी !

३-५-३० कःहाड.

समुद्रमंथन—

लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक अशीं रत्नें निघूं लागलीं
साक्षात् अमृत ये वरी तरि कुणीं नाहीं समाधानले !
लागे हाव सुटावया-हळुहळू आलें अखेरी वरी—
चौदावें मग रत्न तें निघुनिया—तों सर्व थंडावले !

१५-१२-३० पुणे.

पुनर्जन्म—

विद्यार्थी असतां कळून चुकतें आहे पुनर्जन्म हें !
जेव्हां तो इतिहास-तास छळण्या जीवास या येतसे.
गेले हाय : कितीक वीर अपुल्या शत्रूस मंडावुनी !
गेले आणि कितीक वीर करुनी कामें भलीं थोरलीं !
सारे जन्मुनि ते पुनः पुनरपी मानेवरी बैसती ;
येतां तो इतिहास तास जगणें जातें नको होउनी

१०-२-२८ कऱ्हाड.

सायंकाळ—

घरदार सोडुनी होइ रवी परदेशी !
—हें सारें केवळ—एक तिच्यास्तव सारें !
परि हाय ! तरीहि न !—अखेर तो अस्तावे !
—मग रजनी राणी हृदय खुलें करुं लागे !

२६-१-३१ पुणे.

सायंकाळ—

नेसून गुलाबी पातळ नटली पूर्व !
अन् पहाती तिकडे गिरिं रविराज !
गेलाच तोल—तों येउनिया अंधारी—
लागले काजवे चमकावयास क्षणांत !

२-११-३१ कऱ्हाड.

नवा पुतळा—

—तिथें त्रैसुनी त्याचेपार्शीं केल्या किति गोष्टी
कंटाळा ये म्हणुनी गेलों फिरावया आम्ही ;
इच्छा माझी आतां तरि तो राहिल शांत जरा
परि तो कसला—तसाच राही बोलत कांहीं तरी !
विषय निघाला कोटुन कैसा आणिक तोच कसा—
कुणास ठाउक—! बोलत होतों जन्मावर पुढल्या !
एक दोन कां कैक दाखले देउनिया मजसी,
पटवुनि देई कधींच मागे सारे पटलेले !
—मान मोडतां दिसे लोचना अभिनव शिवपुतळा—
तोच बोललों : “ नकोच देवा ! पुनर्जन्म ऐसा ! ”

३०-११-३१ पुणे.

गैरसमज—

तू होतीस अशीच येत इकडे माझ्याकडे प्रेमले,
मीही येत पुढून तोंच वळसा घेऊन मित्रासवें ;
आलों मी कितिदां असाच तरी हें सारे असें शून्यसे.
होतें अंबर हेंच हे न वरती चंद्रावती आढले !
जातांना जवळून गोड तुझिया गालावरी ये हंसें
ज्यासाठीं कितिदां तरी नवस मी बोलूनि गेलों असे
देवी! आज उषा अशी उगवतां तूझ्या कपोलावरी
आशा तोंच पहा कशी बिलगली येवोनिया अंतरीं !
तू गेलीस निघून—पाहुन मला सांगे सखा हासुनी
“ मित्रा रे हंसली कशी मधुर ती आहा मला पाहुनी ! ”

९-८-३१ पुणें.

त्याचें हृदय—

—आणि म्हटलें, “ राहील ही सुखानें. ”
परी माझें दुर्दैव, ती न राहे !
अशा आल्या कितिएक गोड पोरी
आणि गेल्या हृदयांतुनी निघूनी !
हृदय कसलें—छे: असे धर्मशाळा !
तिथें कायम राहे न कुणी बाला !

१-१२-३३ पुणें.

फोल आशा—

मासिकाचे त्या पहा अंक सारे
 आणि पहिलीं चाळून पहा पानें
 दिसुन येतिल मग तिथें कितिक गाणीं
 आणि खालीं सहि “ कुमारी किशोरी ! ”
 रोज संपादक गाइ तिची कीर्ती,
 म्हणे : “ ऐशी कवयित्री जर्गी नाहीं !
 हीच अटकेच्या पार काव्यझेंडा
 भारतीं या लावील नेउनीयां ”

—एक दिवशीं मग पहातां टपाल,
 येइ कसलेसें दिसुनि तया पत्र :
 अधिर होउनि वाचलें पत्र त्यानें
 तोंच गेलें तद्दुहृदय विदारुनी !
 वदे दुःखानें, ” हा हाय ! काय झालें !
 श्रेय अपुलें हें दुजासी मिळालें !
 अशी आशा होतांच फोल त्याची
 मिळे संजीवन आसुरि भावनेसी !
 तिला पहिलें दिधलें न पुनः पान !
 आणि कीर्ती पुनरपि गाइली न !

उत्क्रांति—

—धावतें सदा जग प्रगतीमागोमाग
 तर मींहि कसें मग स्वस्थ रहावें सांग ?
 उत्क्रांति जगासह होत असे बघ माझी :
 —रे ! निराकार निर्गूण दिसंदिस होई !

२०-११-३१ पुणे.

ईश्वर आणि मी —

—पहावया नच येई : परि तो पाहतसे सारें !
 न ये ओळखावया : तरी तो ओळखतो सारें !
 —तूं न पहासी, सखे ! परि मी तुजसी अवलोकीं
 तूं न जाणसी : परंतु सारें माहित मजलागीं

३१-३-३२ पुणे.

—तुजविषयीं करितां विचार, कळलें मजसी :
 “ नाहींच तुला रे ! आदि आणखी अन्त !
 म्हणजेच एक तूं पुस्तक जीर्ण विशाल :
 नाहींत जया पहिलीं नि कडेचीं पानें !”

२-४-३२ कऱ्हाड.

विद्यालयाचा निरोप घेतांना—

येई न जगीं या घेउनियां कुणि कांहीं !
जाई न घेउनि कांहीं कुणी परलोकीं !
—तैसाच जातसे निरोप घेउनिया मी
संगें न शिदोरी परन्तु घेउनि कांहीं !

२५-५-३२ कऱ्हाड.

नापास झाल्यावर—

—राहसी एकला तूंच अखेरी खालीं
कां खंत मना रे ! त्यास्तव वाटुन घेसी ?
हा न्यायच बघ की शंख नि शिपा वरती
अन् माणिक-मोतीं खालीं सिंधु-तळाशीं !

६-१२-३२ पुणें.

एक देवभक्त —

“ करि प्रेम तिच्यावर—” ऐकुन करि उपदेश :
“ सोडुन नाद हा, धरी प्रभूची कास ! ”
मी म्हणे, “ प्रभूचे आणण सारे अंश !
म्हणजेच भजे मी पर्यायें जगदाश ! ”

१०-७-३२ पुणें.

समाधान —

“ They also serve who only stand and wait ”

—Milton

मनांत येई एक तरी कप
 द्यावा तुजसी चहा
 परि चहाचें दुकान तर तें
 तुझ्याच दारामधीं !
 गात ब्रसावें गीत तुझें तर
 तुझ्याच वाड्यामधीं
 गाण्याची लयलूट सारखी
 गायन क्लास करी !
 वाटतसे कीं कवन रचावें
 तुजवर तर हें पहा
 जीव टाकित्ती पाहुन तुजसी
 कित्तीक रोज कवी !
 काय करूं तरि सुचे न कांहीं
 वाटतसे आतां
 स्वस्थ राहुनि तुजसाठीं तरि
 काय न ये करितां ?

२६-६-३२ पुणे.

निराशा —

—पाहिलें तुला तें मागुनिया मी सारें
परि दिलें त्यांतलें कांहीं न तूं मजलागी !
मग ही तरि आतां देउन मजसि निराशा
करितोस कशास्तव सांग बरें उपकार ?

१९-८-३२ पुणें.

—जायास निघावें आपण फिरण्यासाठी
तों मागुनि यावा कानावरती नाद !
म्हणुनिया आपुलें सहज पहावें मागें
तों येत असावी मागुन कचरा-गाडी !

२०-९-३२ पुणें.

“ Not failure but low aim is crime ” -- *Browning.*

पेला मधुर चहाचा हातीं
आहे सत्य जसें हें बाई !
तितकेंच सत्य कीं तुजवरती मम प्रीती !
देती दोष किती यासाठीं—
कीं: “ योग्य न मी तुजलागी ! ”
तरि समाधान कीं तुजवरती मम प्रीती !
येई अपयश जरि मजलागीं
तरि खंत न त्यामधिं कांहीं
ठेविलें ध्येय मीं थोर किती मजपुढती !

२२-८-३२ पुणें.

पाखरास—

हे पाखरा असा तू
 येसी कशास खालीं ?
 सोडून मोह सारे—
 घेई वरी भरारी !

अभ्यास ना जरी हा
 तरि खालती रहावें ।
 हे कायदे जिवासी
 करतात रे नकोसें !

पैक्याविना चहाही
 देण्या कुणी न राजी
 मग सांग या ठिकाणीं
 जगण्यांत काय आहे ?

लागे नवा सिनेमा
 राहे करीं न पैसा !
 परि हाय ! रे ! सुबुद्धी
 कोणासही न होई !

साधी सहानुभुती
 दावी न येथ कोणी !
 मग पाखरा कशासी
 यावें उगाच खालीं ?

१-१०-३२ पुणे.

काळ आणि ताजमहाल—

प्रिय शहांजहांसी प्राणाहुन जे भारी—
हत्कौस्तुभ—तें—मुम्ताज—हिरावुन नेसी !
केलेंस कृत्य जें अघोर !—काळ! तयाचा—
हा असा घेतला न कळत सूड तयानें !

२८-१०-३२ कऱ्हाड.

रजनी—

श्रम फार जहाले पाय न कांहीं हाले
पसरून दिले हलकेंच तदा ‘ दिवसानें !’
लागले दिसाया तयास मग स्वप्नांत :
“ ती रजनी—राणी—संगें चंद्र नि तारे !”

३१-१०-३५ कऱ्हाड.

जग—

बाजूस दिसे तें ग्रंथालय की जेथें
मिळते न हवें तें पुस्तक—त्यापरि सारें—
हें असें पहा जग—जेथें एकहि कांहीं
जीवास हवें तें मिळे न हाय कधीही!

२-८-३३ पुणे

[विलकॉक्सच्या True Charity चें विडंबन]

उपकार—

—उभा होतों दारांत सुप्रभातीं
 तोंच येई कुणि मजकडे भिकारी !
 चामचंची काढून खिशांतूनी
 एक नाणें काढून दिलें त्यासी !
 दिनीं दुसऱ्या पुनरपी तेंच होई
 तोंच येई घरिं माझिया भिकारी !
 काय धावें मज सुचेनाच कांहीं !
 म्हणुनि दिधले मम काव्यग्रंथ त्यासी
 पुन्हा आला नाहीच तो कधींही !
 कुठें गेला—आलें न तें कळूनी !

१६-२-३३ पुणे.

सायंकाळ—

—रवि उदयानंतर मावळतीला निघे
 परि दिसून ये ना लालपणा तिळ कमी !
 वर्गांत जसे कीं येतां जातां पहा
 संतप्त आपुले असती गुरु नेहमीं !

४-४-३३ कऱ्हाड.

नुकत्याच विगतप्राण झालेल्या बाल सारमेयास—

— आयुष्य जगांतिल सुंदरसें हें किती—
परि महक सारी माया !—जगुं टाकिले—
दाणेच पाखरूं धरण्या जाळ्यामधीं !
तूं सुन्न खरा तुज कळ्ळी सारी कृती
गेलास सोडुनी जग तूं स्वर्गामधीं !

४-४-३३ कऱ्हाड.

मनोरे—

—चालून जरासें जातां अंतर कांहीं
लागले दिसाया सुंदर दोन मनोरे !
वाटलें : “ बाळ की हात आपुले वरती—
करुनिया म्हणे घे प्रभू कडेवर मजसी ! ”

६-४-३३ कऱ्हाड.

—मग हृदय तयानें केलें अपुलें खुलें.
तों जगास झालें विश्वरूपदर्शन !

१८-१-३४ पुणें.

“ रे ” मार्केटवरील घड्याळ—

जगांत असुनी तूं न चालसी कधीं जगासंगें
 पटे जगासह तुझे न ऐसें आजवरी झालें;
 प्रभात झाली जरी जगाची तरी न होत तुझी
 अससि तदा तूं गोड गुलाबी पहात मधुस्वप्नें !
 वर्तमानकालांत विश्व हें करतें संचार
 त्या समयीं गतकाळ राहतो नाचत तुजभवती !
 आणि कधीं तर दौडत जासी इतुका तूं वेगें
 प्रगति तुझी ती पाहुनिया जग करितें आश्चर्य !

१०-४-३३ कऱ्हाड.

जग—

“ हें काय बरें— ” तो पुसतां सांगितलें कीं :
 “ ही मशीद रे ! जन देति जिला ‘ जग ’ संज्ञा !
 वर निळा निळा हा घुमट भव्य दिसताहे !
 चुकलेले खालीं फकीर आपण सारे ! ”

२४-४-३३ कऱ्हाड.

ती : जाहली ना रात्र भारी येउनिया अंबरीं
तोच प्यारी तारका कां जाइ सोडूनी शशी ?
तो : “ त्याग प्रीतीची कसोटी ”—तत्त्व सारें जाणुनी
काय वेडे प्रश्न ऐसा तूं करावा ना कळे !

१५-६-३३ पुणे.

गीतारहस्य आणि ज्ञानकोश—

—त्या मेजावरती सुरक्षित पहा मोठ्यांत मोठीं अशीं
हीं तीं दोन बुकें न ताप कसला देती कधींही मला !
“ वाचीं तीं ” म्हणुनी कुणीहि मजला आज्ञा न केव्हां करी !
नाहीं वाचियलीं म्हणून मजला शिक्षा न कोणी करी !

२४-६-३३ पुणे.

न कळत—

—जसी निघे भरधांव पुढे चौचाकी मार्गातुनी
आणि धावुनी मार्गें तिचिया न कळत चढती मुलें;
तसेंच बसतां न कळत माझे प्रेम तुझ्यावरती—
‘ पीछे चाबुक ’ म्हणुनि इशारा मैत्रिण तुज देई !

१-५-३३ कऱ्हाड.

शकार—

—म्हणतात गुणावर प्रीती जडते जर्गी
 विपरीत परंतू दिसतें मज सर्वही !
 उधळून टाकित्तां येतिल ऐसे किती
 गुण होते तरिही प्रीति न त्या लावली !

२८-१०-३१ कऱ्हाड.

तूं आणि म्यु. दिवा—

—दिवा रस्त्यांतला जैसा
 तसा आहे तुझा प्रेमा !
 न दावी मार्ग पांथस्थ !
 न होई साहय वा त्याला !

२५-३-३३ पुणें.

प्रीति—

सख्या रे ! प्रीतिचा सौदा तुला का वाटला सोपा ?
 चहा कीं गोडसा जैसा कुणीही घेउनी प्यावा ?
 कुणीही गात बैसावी अशी का प्रीत ही सोपी ?
 न तैशी प्रीत ही सोपी लिपी ती फारसी उलटी !

२५-३-३३ पुणें.

चळीव—

वसंतविभवे नटली होती सुंदर वसुधा राणी
बघुनि कुणी हें हळूच मारी तिजसी पिचकारी !

१७-८-३३ पुणे.

उल्का—

—आणि वसुमति जात न्हाउनी शांत चंद्रिकेमाजीं
तों कुंजांतुन हळूच मारी खडे कुणी तिजसी !

१७-८-३३ पुणे

सागरगोटे—

टाकसी खडे— [येतात जर्गीं या प्राणी !]
झेळून घेसि— [जातात वरी निजधामी !]
ना काम न धंदा कांहीं तुला म्हणुनीया
तूं अशी सारखी खेळसि सागरगोटे !

७-७-३३ पुणे.

विचित्र छत्री—

- बालगीत -

छत्री आभाळची ही
 घेत फिरे वसुधा राणी !
 तापे रवि वरती जेव्हां
 जाते तापुनिया काया !
 येतां झिम्झिम् पाऊस ती
 चिबच होउनिया जाई !
 असली कसली ही छत्री ?
 येइ न कांहीं उपयोगी !

५-९-३३ पुणे.

दावितां वाचुनी गीत तुला फुलराणी
 मीं म्हटलें कळलें नाहिंच कां तुज कांहीं ?
 “छे : तसें न”—म्हणसी “कळतें सारें कांहीं”
 —मग कसें सखे तुज प्रेम न कळलें माझे ?

५-२-३३ पुणे.

सहारा—

आणि जातांना पाहिलें रवीनें
 तोंच रत्नाकर एक ये दिसोनी !
 तिथे भारी आहेत कैक रत्नें
 अशी होती ऐकली कीर्ति त्यानें !
 काय मिळतें तरि बघूं या—' म्हणूनी
 तयें अपुलें सामर्थ्य खर्च केलें !
 —पुढें गेलीं लोटून कैक वर्षे
 आणि त्यानें पाहिलें काय ज्ञालें ;
 रत्नराशी नव्हतीच त्या ठिकाणीं !
 येइ भंवतीं परि सहारा दिसोनी !

२४-९-३३ पुणे.

—आहे काय सखे ! नशिवांत ?
 येउन दारीं पाहुन जाशी आंत
 उगीच कशास् ?
 क्षण तूं चमकुनि लपशी बिजली
 पसरशि पथि काळोख !
 एक सुधेचा बिंदु जिवाची
 शमवि जशी न तहान्
 एकच आशा किरण न सारी
 अंतरिचें तम दूर ?

२७-१-३५ पुणे.

—कडाक्याचें हें उन भोंवतालीं
 तरी राहे कुंभांत गार पाणी.
 परिस्थितिची धग जाणवे तरीही
 हृदय थंड माझे हें राहताहे !

७-३-३६ पुणे.

श्री. वा. मा. पाठक एम्. ए.—

किति रम्य उतरली आहे संध्याकाळ !

श्री. पु. वि. करंदीकर बी. ए. --

अन् भटकत आहों आम्ही रानोमाळ !

Myself—

परि थेंब चहाचा हाय ! न देई कोणी !

Chorus—

मार्गांत त्यापरी दिसे कुणी न किशोरी !

१९-१-३४ पुणे.

कॉम्प्रेडचें प्रेमगीत—

—“आहेस तूं माझी” —वाटतें जरी
 तरी कसें तसें बोलून दावूं ?
 हक्क समाजाचा सारून दूर
 अपराध कसा करूं मी घोर ?

७-२-३६ पुणे.

एक पापी—

देव :— “ पापकृत्यें सोडून सकल देई
खुला म्हणजे होईल तुला स्वर्ग ”

पापी :—“ खरें सारें—हातचें सर्व आधीं
सोडुनी कां धरूं हाव दूरची मी ?
इथें जैसें सुख भोगणें मजेनें
तसें कायम मिळणार सौख्य तेथें !
घास मुखिचा मम आज काढुनीया
दुःखपंकीं ढकलसी तूं कशाला ?
सुखापासुनि मज दूर नेउनीया
धनी पापाचा होसि तूं कशाला ?
असा राहुनि राहुनी दूर देवा !
मानवांना बघतोस तूं कशाला ?
जवळ येउनि हृदयांत जरा राही
आणि सारें बघ नीट न्यहाळूनी !
कळुनि येईल मग तुला सर्व कांहीं
आणि करशिल तूं क्षमाही अखेरी !

२१-३-३४ पुणें.

क्रांति—

—मनोराज्यांत गे होऊन क्रांती
 गेलें हादरून आसन तूझें !
 सत्ता निरंकुश लोपून तुझी
 'लोकशाही' तेथ जहाली दृढ !

७-२-३६ पुणे.

—नव नव तारे सारे शोधण्यांत
 मति मानवाची जाई गढून !
 —आश्चर्यच मज वाटें देखून !
 तारा नभांतील निखळल्या ज्या
 कसा कुणी त्यांचा लावी न शोध !

३१-३-३६ पुणे.

सप्रेम भेट

—त्या दोघींसहि मीं पुस्तक दिधलें भेट
 तो प्रसंग कधि ना जाइल स्मरणांतून !
 मीं म्हटलें, "सखया ! सारें छान परन्तू
 पाहुणा उपाशी दो घरचा न रहावा !"

१३-३-३६ पुणे.

कल्पक—

—शेकडो युवक परि एकासहि कल्पना
सुचली न तुझ्यावर प्रेम करावी अशी !
राहिलें तयास्तव कौतुक माझे, परी
जातेस उलट तूं रागवुनी कां गडे ?

२७-६-३६ कऱ्हाड.

सारमेयाप्रत कवि —

—गळपट्टीवाचुन फिरशिल जर जगतांत
राहतील कां तव जाग्यावरती प्राण ?
कंठांत प्रियेचा नसेल जर करपाश
माझेहि तुझ्यापरि खाइल ना कुणि हाल !

६-७-३६ कऱ्हाड.

जातीच्या सुंदरींना—

ती म्हणे, “ तुम्ही मुळि शोभत नाहीं मला,
यापरी आपली चेष्टा होते जर्गी ! ”
मी म्हणे, “ लक्ष्य का देसी तिकडे वृथा ?
जे सुंदर त्यांना कांहींही शोभते ! ”

१०-५-३७ कऱ्हाड.

समस्यापूर्ति—

—प्रीतीस आमुच्या हातुन हो आरंभ
परि जमे न आम्हा प्रगति कांहींच त्यांत !
तों साधी कुणितरि दुजाच शेवट गोड !
—यापरी समस्यापूर्ति प्रीतिची होई !

३१-१२-३७ कऱ्हाड.

एक रिक्कट—

—आज झाल्यावर म्हणे तो परेड,
“ काय इथले हे लोक वेंगरूळ !
जुळत माझ्याशीं पाय ना कुणाचे !
लेफ्ट् राइटही सरळ ये न कोणा ! ”
‘कोण—’ म्हणुनी वर सहज पाहिलें तों
दिसून आला मज एक कॉमरेड !

२२-१२-३६ कऱ्हाड.

नुकत्याच विगतप्राण झालेल्या बाल सारमेयास पाहून—

क्षणभर त्यानें
जगाकडे या
दृष्टि फेकिली;
आणि आपुली
दिली टाकुनी
मान धरेवरी !

२-१-३४ कऱ्हाड.

अवेळीं भुंकतांना—

गळा काढुनी भेसुर असला
 कां रे जगता शिणविसि ऐसा ?
 कृती तुझी ही अशी अकारण
 सक्तीनें जगतास जागवी !
 जणुं तूं म्हणसी; “व्यर्थ झोपुनी
 कालव्यय तूं करसि मानवा !”
 कळे तुझा संदेश परंतू
 भुकसि असा कां वेळिं अवेळीं ?
 —कळेल तें जर—तर जगतांतिल
 व्यक्त कितीतरि होतिल गूढें !

२-१-३४ कऱ्हाड.

त्रिशंकू—

—स्वर्गी न वरी, खालीं न तसे पाताळीं
 म्हणजेच त्रिशंकूपरी धरेवर आम्ही !

१८-१-३४ पुणे.

जग—

—पलिकडे कुणीतरि घालून संगितशाळा
 पटवून देइ कीं “जग हें संगित सारें !”
 खोटे न, त्यांत किती आढळुनी ये सत्य !
 जुळतो न कुणाचा कुणास येथें सूर !

२०-२-३४ पुणे.

—तुझा घेवोनिया, आधार हे जाती
 भवसिंधुपार व्हावयासी !
 घेवोनी भोपळे तरती हे सारे
 आणि जग त्यांना नांवाजते !

१०-२-३४ पुणे.

एक स्टेशन—

—मेल येई फुंकून शिटी जाई;
 आणि तैशी एक्सप्रेस निघून जाई;
 परी पॅसिंजर आणि मालगाडी
 तिथे नेमानें उभी राहताहे !

८-३-३४ पुणे.

लपंडाव—

—मग सहज मजेनें देव जगाला वदे,
 “ या चला लपाळपि आपण खेळूं जरा.”
 तों राज्य जगावर आलें, लपला प्रभू !
 अन् तेव्हांपासुन जग हें शोधी तया !

३०-४-३४ पुणे

—गंधर्वगायन रमवितें मन
देवा ! तुझे नित्य स्वर्गलोकीं !
कैसे माझे मग, कर्कश आलाप
तुझे समाधान, करतील ?
जरी होवो नच, तुझे समाधान
लक्ष्य तुझे परि वेधेल ना ?

११-४-३४ पुणे.

— किती होते मज तदा जावयाचें
परी नव्हता पायांत जोर कांहीं !
आज आतां जाईन जर कुठेही
कुठे जावें तें कळेनाच कांहीं !

१-५-३४ विटें.

पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भावि काल !—

—उत्क्रांत जाहलों वानरजातींतुनी
इतिहास आमुचा दिव्य असे यापरी !
मग भावि काल तो रम्य असे कोणता
ठेविला आमुच्यापुढें न कांहीं कळे !

१३-७-३४ पुणे.

—मग गाल आपुला करुनी माझ्यापुढें
 “ध्या पापा माझा गोड ” म्हणाली शशी !
 ठेवितां ओठ मग गालावर, वाटलें :
 “ असतेंच असें जर जग हें साधें सुधें—
 तर कशास कविता लागति करण्या बरें ? ”

१४-१०-३४ कऱ्हाड.

दिव्याखालीं अंधार—

—प्रकाशे अंतरीं माझ्या, सखे हा दीप प्रीतीचा
 परी अंधार गे ! सारा तुझीया अंतरामाजी !

६-१-३५ कऱ्हाड.

—तो म्हणे : “ तुझा रे ! हात जरासा बघूं
 ऐश्वर्य, भाग्य, धन किती नशीबीं तुझ्या ? ”
 मी म्हणे : “ हात मम कशास तूं पाहसी ?
 बघ हात तिचा मद्भविष्य हातीं तिच्या ! ”

२०-१-३५ पुणें.

उल्का—

- त्या स्वर्गांतिल तारा, येती खालीं धरेवरी जेव्हां
तेव्हां रूप तयांचें पालटुनी होति त्या शिलाराशी !
—देवा त्याचपरी तूं येशी खालीं धरेवरी जेव्हां
तेव्हां पालटुनी तव रूप, तुला येतसे शिलारूप !

२८-१-३५ पुणे.

- येतेस सखे ! तूं सदैव माझे मनीं !
येतेस आणि रति होउन स्वप्नामधीं !
तैसीच माझिया येशी काव्यांतही !
—मग येसि न कां सति होऊन माझ्या गृहीं !

११-२-३५ पुणे.

एक आशा—

- एकदां तुझ्या हृदयीं मीं राज्य चालवीलें
परी आज नांवहि माझे राहिलें न बाले !
नसे ना, नसो ! इतिहासीं उद्यां नांव माझे
मूलपुरुष साम्राज्याचा म्हणुन व्हायचें गे !

१९-६-३५ पुणे.

दोन लेखकांची एक इच्छा—

—दोघांनीं आपण लिहिल्या गोष्टी छान !
 परि कशी जहाली जम्मत एक तयांत !
 नायिका आपुल्या एकच—नांवहि एक !
 —एसें न पुढें कधि होवो आयुष्यांत !

८-८-३५ पुणे.

आजोबा !—

—पाळण्यांत जैसे स्वस्थ पडूनी बाळ
 काहींतरि हातीं धरुनी चोखित राही !
 तैसेच अजोबा खुर्चीवर आरामी
 बसतात घेउनी “सकाळ” चाळित नित्य !

२-१०-३५ पुणे.

झालेंत आल्यावर—

—रे ! नाहिं तरी मी तसा हुषारच फार !
 परि आलों येथें चुकलें तेंच जरासें !
 ज्यापरी नभांतिल तारा धरणीवरती
 येतांच तयाचें लोपुन जातें तेज !

१५-५-३५ कऱ्हाड.

शोभनेप्रत भद्रायू —

- मग एकामागुन एक असे सुंदर
काव्याचे माझे संग्रह येतिल पुढें !
जग करिल त्यांचें स्वागत गे ! हार्दिक
पत्रांचे भरतिल आणि रकाने किती !
- येतांच पुढें कविसंमेलन शोभने !
अध्यक्ष तिथें का मजविण दुसरा दिसे ?
येईल तुला मग कळुनी मम लायकी !
परि उगाच दावूं कशास तें बोलुनी ?
- जातील साठ मम वयास वर्षे जर्धी
नाचेल तदा जग घेउन मजला शिरी !
जें भाग्य न लाधे नृपासही, तें मला—
पाहतां मती तव होईल गे ! कुंठित !
- मग अखेर गाणीं एक दिनीं आपुलीं—
गे ! गात गात जाईन धरा सोडुनी !
हळहळेल सारें जग हें माझ्यास्तव !
देतील तिलांजलि रसिकहि लक्षावधी !
- प्रतिवार्षिक नंतर गांवागांवांतुनी
होतील सुरू मम उत्सव शोभावती !
नामांकित वक्ते गातिल माझी स्तुती
येईल तुझ्या तें सारे कानावरी !
- निश्वास तदा तूं वसशिल गे ! टाकित !
म्हणशील आणि : “ कशि चूक अशी जाहली ! ”

साध्याही विषयांत—

हातीं पुस्तक घेउनी सहज मी खोलींत दारांतल्या
 होतो वाट तुझी पहात कधि तूं येशील माझ्या घरीं !
 [झाली आज मजाच और ! मजला ती सारखी आठवे
 साध्याही विषयांत आशय कधीं मोठा किती आढळे !]
 होता वाळत घालण्यांत कपडे दारीं कुणी गुंतला
 तेव्हां आलिस तूं—किती किति मला आराम गे वाटला !
 वाटे गंमत की अकल्पिक असा हा योग आला कसा
 अंतर्पाट नि हा मधेंच बनुनी दोघांमधें राहिला !
 —येतें पाहुनिया मनांत अपुले हें संपले दुर्दिन !
 सौख्याचीं दिसती म्हणून सगळीं हीं गोडशीं सूचितें !

५-१-३४ कऱ्हाड.

आमचीं स्मारकें !—

—आणि मित्रासमवेत जियें आम्हीं
 पुलावरती बैसून मजा केली !
 त्याच जागेवर पहा आज कांहीं
 गोड पोरी बसतात हवा खात !
 —आणि त्यांना बघतांच तिथें सारे
 दिवस पूर्वींचे स्मरतात ते मजेचे !
 काव्यमय ह्या रमणीय स्मारकांसी
 बघुन होतो आनंद किति जिवासी !

१५-२-३४ पुणे.

कवितेचें देणें—

कवितेनें माझ्या मला
कीर्ती, रसिक, हें दिलें !
आणि मजेदार तिची
जोड करूनिया दिली !

परी प्रेमळ हे मज
लाभले जे मायबाप
ते न कवितांच्यामुळें
अभाग्यासि या लाभले !

मग दिलें तरी काय
सांग कवितेनें मज ?
—परि कवितांनीं माझ्या
भाग्यवंत होसी बाळा !

दिले मायबाप तुला
गोड कवितांनीं माझ्या !
परी तुला काय त्यांचें
सांगूनिया कळायार्चें ?

२४-१-३५ पुणे.

- तो हाच तुझा आवडता पण्डित सप्रे
खोलीत बसूनी करितो काव्य विचारा !
- जो धुंद मनोराज्यि न दे लक्ष्य सभोतीं
अन् खात सुपारी बसतो पाहत तूतें !
तोच हा तुझा..... !
- मेजावर आहेत जरी ग्रंथ परन्तू
डोक्यांत न राही लवही ज्ञान जयाच्या !
तो हाच तुझा..... !
- आयुष्य तुझ्यावीण सहारा कळुनीही
येई न करायास परी व्यक्त जयासी !
तो हाच तुझा..... !
- चित्तांत तुझी मूर्ति नि डोक्यावर टोपी
ना ध्येय फिरायांत जया गंमत भारी !
तो हाय ! तुझा आवडता पण्डित सप्रे
खोलीत बसूनी करितो काव्य विचारा !

नवी दृष्टि—

- आणि झालिस शब्दास तूं महाग
 म्हणुनि दिधला दैवास किती दोष !
 परी माझे उघडले आज डोळे
 आणि चुकतें तें कळुनि सर्व आलें !
- ब्रैल जैसा घाण्यास जुंपलेला
 तुझ्याभवती मी तसा गे ! फिरावा !
 यांत होता अनंद जो अपार
 आज गेला—जाहलें फार छान !
- दृष्टि मागें खिळवून एक जागीं
 घेत होतों नुकसान मी करुनी !
 दृष्टि माझी होऊन तदा मंद
 सदा वाटे जग असे हें भिकार !
- आज व्यापक होऊन दृष्टि वाटे
 दिसे तैसें जग नसे हें भिकार !
 इथें रत्ने आहेत कैक भारी !
 आणि कंजुप तुजपरी जग नसे हें !

९-५-३४ कऱ्हाड.

कालगीत --

- अन् भूतकाळ ज्या दिशेस गेला तिकडे
 हा पहा चालला वर्तमान,—तों मागे
 ये दुरुनी त्याना भविष्य अनुसरण्यातें !
- तरि म्हणति काळ हा पुढेंच धावत राहे !

९-८-३३ पुणे.

कोलंबस —

- सोन्याचा निघतो धूर तिथें नेहमीं
रस्त्यावर दिसती पाचु हिरे माणिकें !
ऐकिल्या मजेच्या अद्भुत गोष्टी अशा
सोडिला किनारा आणि तयें आपुला !
- जातसे धुक्यांतुनि मार्ग तयाचा तिथें
मागें व पुढें अस्पष्ट दिसे सर्वही !
आंदोले त्याची आशा नौकेपरी !
ऐशाच कितीतरि गेल्या दिनयामिनी !
- वर हवेंत होती विहरत विहगावली !
हृदि आनंदोर्मी उसळत होत्या किती !
निज मित्रांसह मग उतरुन भूमीवरी
रोविलें तयानें निशाण अपुलें तिथे !
- मग कळले त्याला “आलों कोठें तरी !
तें ध्येय मनांतिल दूरच परि राहिलें !”
सोन्याचा दिसला धूर न त्याला तिथें !
रस्त्यावर दिसली त्यासि न रत्नावली !
- परी आज तयाचें नांव जर्गी गाजतें !
जे थोर तयांचें—असेंच सारें असे !
शोभतें तयांना—ध्येय न जरि लाभलें !
हांसें न होत परि नांव जर्गी होतसे !

- चार झाले, घरांतुनी
आवाज ये 'स्टोचा' कार्नी
चढे आधण चहाचें
येति क्षण आनंदाचे ! १
- तोंच वेळेवर कशी
पाण्याचीही गाडी येई.
पाणि शिंपडुनी थोडें
अंग भिजवुनी जाई ! २
- धन्य पोलिस तो !—त्याला
प्रदक्षिणा घालुनिया
पहा आवडती गाडी—
हात दाखवीत जाई ! ३
- शेजारीच संगिताची
सदा खैरात दुकार्नी
ऐकुनी तो धूळ घेत
जाउ हवा खावयास ! ४
- आणि भवतीच्या गोड
पाहुनिया बंगल्यास
जाउं निःश्वास टाकित
मनांतल्या मनामधें ! ५
- ओळखीचे भेटे परी
ओळख न देई कुणी !
परी दृष्टि सूखावरी
तृप्त जो तो राहे जर्गी ! ६

झब्बू—

—आणि आवडता झब्बू
 बसुं खेळत मजेत !
 करुं होऊं एकमेक
 आनंदानें लंबकर्ण !
 इथें सारेंच निराळे !
 कफल्लका मान मिळे !
 जो तो जिवापाड झटे
 कफल्लक होण्यासाठी !
 परी नको तरी हातीं
 राहतात राजेराण्या !

२४-१-३५ पुणें.

भग्न हृदयाचें अखेरचें गाणें—

देवा ! गुलाब नाही
 घेऊनिया दिले तूं !
 आतां तरी दयाळा !
 चुकवूं नकोस पोळी !

२६-१-३५ पुणें.

खुळा—

- सहज मजला तो म्हणे, “ सांग तूझे
 प्रेम कोणावर असे वैसलेले ? ”
 प्रश्न ऐकुनि विक्षिप्त असा त्याचा
 हसू आले पण दाविले न काहीं !
- नांव कोणाचें तरी ध्यावयाचें
 असें पडलें मजपुढें प्रश्नचिन्ह ?
 आणि पोरींची रम्य चित्रशाळा
 सहज नयनांसी लागली दिसाया !
- कशी ऐशा सौंदर्यसागराची
 त्यास द्यावी मी कल्पना करूनी ?
 फुलें होतीं मजसभोतीं अनेक
 आणि होतीं आनंद मजसि देत !
- असें असतां घेऊन एक नांव
 कसें हृदयानें कृपण मीं रहावें ?
 तरी खोटे सांगून एक नांव
 करुनि त्याचें टाकिलें समाधान !
- दार खजिन्याचें खुलें जाहलेले
 बघुनि त्याला किति समाधान झालें !
- आणि तेव्हांपासून मला आतां
 नांव घेउन चिडविण्या लागतो तो !

फूल नहीं फुलाची पाकळी—

—नवा होता लागलेला सिनेमा
 तू हि आली होतिस तो पहाया !
 दर्शनाचें तव भाग्य इथें लाभे
 म्हणुन वाटे मज रोज इथें यावें !
 वरी खुर्चीवर खात शेंग खारी
 सखे ! होतिस तू करत चैन भारी !
 बसुनि खुर्चीवर तुझ्या पायध्याशीं
 गोड दृश्ये मी बघत चित्तहारी !!

—रंग लागे चित्रास यावयाला
 शिरीं कागद तों येई कोठुनीया !
 काय आलें हें कुठुन—पाहिलें तों—
 कळुनि आली कृति सकळ तुझी बाले !

—फूल नाहीं पण पाकळी फुलांची
 मिळे—हेही नच सखे भाग्य थोडें !

सांपडलेला आनंद—

—परवा परवा भेट आपुली झाली तरि आज
होउनि गेले महिन्यावरती महिने त्या कैक
त्यानंतर ही भेट आपुली आज पुलावरती
अशी अकल्पित होई कैशी नवल किती सखये !

काय परी मी पाहतसे हें ! हाय ! कडेवरती—
बाळ गडे ! तव खेळत राही मोहनमाळेसी !
कसें नको तें होउनि जातें खिन्न मना करितें
बघतां बघतां आनंदाचें निधान हारपतें !

आणि कळे जेधवा: “कडेवर आहे बंधु तुझा !”
सखे ! तोच मज हारवलेला लाभे आनंद !

२९-१-३५ पुणे.

भग्नदीप—

—आणि जो घेउनी आलों काच ती कंदिलावरी
घालुनी दूर कोठेंसा काळोखांतुनि चाललों !
हाय ! तो थेब पाण्याचा अज्ञातांतुन येउनी
टाकले घालुनी पैसे सर्व पाण्यांत आमुचे !
असो. तें होउं दे सारें—! शोक कां करसी वृथा !
काय ती काच शोकानें जोडुनी मिळते पुन्हां ?
—होतें जें कंदिलामाजी राहिलें तेज कोंडुनी !
मोकळें होउनी दाही दिशा तें राहि व्यापुनी !

४-१-३४ कन्हाड.

रेनकोट—

—असाच अवचित एक दिवशीं होइल मग भूकंप
 टाकिल सारें असे नसे तें दडपुनिया भूमीत !
 खुंटीवरचा रेनकोट नी डोईवरची टोपी
 अमोल वस्तू जातिल ऐशा भूगर्भी निमिषांत !
 उलथापालथ झाल्यावरही जातिल वपें कैक
 आणि जगाची स्मृती येथली बुझल आपोआप !
 पुराणवस्तूसंशोधक कुणि येइल येथें हौशी
 उकरायार्तें सहज लागुनी पाहिल तो ही भूमी !
 दिसेल त्यासी रेनकोट मम मळकट आणिक जीर्ण
 आणि न त्याच्या आश्चर्यासी राहिल पारावार !
 म्हणेल तो :—‘ हे काय लोक कीं ज्यांचीं ऐशीं वस्त्रे—
 होतीं असती, ते असतील किति धिःपाड आणखी उंच?’

१-८-३५ पुणे

आशा—

—आणून ठेवुनी खालीं मधुघट दोन
 कुणिकडे तरी मग गेला ईश निघून !
 उघडून जगानें सहज पाहिलें आंत
 “सुख थोडें आणिक होतें दुःख अपार !”
 हें असें दिलें तरि कसें विलक्षण त्यानें
 कांहींच कळेना जगास गूढ तयाचें !
 — रे ! जरा धीर धर घेउनिया सुख सारें
 येईल घरीं तव आनंदें परमेश !

२८-४-३४ बिटें.

पाऊस—

—सारखा जरी असा
पाऊस पडेल हा
होईल काय दशा
धरेची हया ?

सारेंच जलमय !
आम्हीही जलचर !
मग त्या भेटतील
जलदेवी !

पाहून आम्हास त्या
होतील आनंदीत
हासत करतील
सुस्वागत !

परन्तू एकमेव
हृदयीं अनोळखी !
कराया भाव व्यक्त
भाषा कुठें ?

निःशब्द संभाषण
आजन्म करूनिया
सुखांत दिनरात
गोड करूं

कचदेवयानि—

[विकृत रूपांतर]

- आणि गुरुचा निज घेउनी निरोप
घरीं जाया तो निघाला सुविध
तोंच येउनि मग कन्यका गुरूची—
म्हणे—“ कां रे ! मज त्यजुन सख्या जाशी ! ”
अशी त्याची नव्हतीच कल्पना कीं
तिची येइल मागणी आपुल्यासी !
तोहि झाला मग गार—आणि ती ही
चकित झाली येतांच तो नकार !
तिनें त्यासी मग दिला शाप घोर—
म्हणे : “ विद्या विफलाच तुझी जाण ! ”
तोहि संतापुन वदे शापवाणी
“ तुला नाहीं मिळणार वर कधींही ! ”
तोहि गेला मग घरीं आपुलीया
तीहि झाली झणि दृष्टिआड त्याच्या !
—म्हणे तो “ हें किति ठीक आज झालें
सकल विद्या मज होय पारखी ते !
कुणा कटकट ती हवी घटपटांची !
प्रबल ज्ञानाहुन अविद्याच लोकीं ! ”
—म्हणे तीही : “ हें बरें सर्व झालें !
लग्न होउनि तरि कोण सुखी झालें ?
करूं आतां उद्धार समाजाचा !
—जर्गीं श्रेयाचा मार्ग त्याविना ना ! ”

आदाम आणि ईव्ह—

- वर्षावर वर्षे लाखो होउन गेलीं
तरि विश्व विसरलें नांव न अजुनी त्यांचें !
सृजनाविण हातुन कार्य न कांहीं झालें !
तरि नांव त्यांचें अखंड चालत राहें !
आजही तसे आदाम-ईव्ह जगि कैक
आहेत परंतू भाव त्या न जगांत !
- सर्वांच्या आधीं आले हे जगतांत
म्हणुनीच मिळाले त्यांस “येणे-मार्क !”

१२-९-३७ कऱ्हाड.

मूर्ति पाहून—

- जिच्यासाठीं दिनरात कष्ट केले
मूर्ति ती ही परिपूर्ण आज झाली,
तिला आनंदें बधुन साभिमानें
मनोभावे वदिलें शिल्पकारें !
- बधुन मनि ये “ देवास मानवानें
जन्म दिधला निज कल्पनेप्रमाणें !
पहा निर्माता करित कसा यथें
स्वीय कृतिला साष्टांग नमस्कार !
- देवरायें निर्मिलें मानवासी
(हाय ! हेंही लागतें सांगण्यासी !)
निर्मूनीया होतांच काय आम्हा
देव घाली साष्टांग नमस्कार ?

९-४-२९ कऱ्हाड.

- हैं विशाल मंदिर सखे ! तुझ्या प्रीतिचें
जाहलें उभारुन आज नवें नवसाचें !
—पार्यांत सांडलें रक्त किती युवकांचें
हा प्रश्न कशाला उगाच मी करुं बाले ?

४-१०-३५ पुणे.

फर्ग्युसन हिल—

- सकाळीं सहज फिरायासाठीं
यावें तर हीं ठायीं ठायीं
दिसतसे दुतर्फा वृद्धजनांची दाटी !
साड्हुनी ताप रवीचा भारी
यावें कधि वा सहज दुपारीं !
तर दिसती तेथे गाड्गुरें चरतांना !
लागला दिवस सराया आतां
जावें म्हणुनी फिरण्याकरतां
तों दिसती युवजन चोहिकडे फिरतांना !
वर्षतां चंद्र सुधारस वरुनी
यावें जर मी तवसंनिधीं
तर येतील मजसी दिसुनि तेथ पिशाचें !
एकटी भेटसि तूं न कधींही
यावें तर मी सांग कशासी ?
असतात कुणी ना कुणी तरी तुजपार्शी !

२०-९-३४ पुणे.

प्रेम आणि दाढी !—

तुझी चित्तांतुनी मूर्ती पुसाया यत्न केला मी
परी जाई न ती येई—जसी ही ये पुन्हा दाढी !

१७-८-३३ पुणे.

विगतप्राण सारमेय—

—मोत्याचा धाकटा बंधू टिप्या गेलास घेउनी !
अरेरे ! बालहत्या ही केली केलीस ईश्वरा !

१८-४-३५ कऱ्हाड.

गनीमी कावा—

('त्रिज' खेळताना)

“गनीमी आमुचा कावा, मराठी आमुचा बाणा !”

“नलो बोलूनिया नोट्रंप् करूनी दावितों आम्ही !”

२३-४-३५ कऱ्हाड.

मोटार ड्रायव्हरचें प्रेमगीत—

आतां न टाकतां दृष्टि जराही इकडे
 उडवीत अशी जा खुशाल मोटरगाडी !
 परि होते तुजला मागे—एकदा
 गांवास दूर कोठेंसें—जायचें
 तेधवां देउनी “ फरंटसीट ”—तुजलागीं
 मी नेलें होतें आठवतें ना तुजसी ! ”

(श्री. वा भा पाठक यांच्या “एका प्रसंगा”चे विडबन)

२०-८-३३ पुणे.

देवी येउन गेल्यावर—

घाव टाकिचे सोसावे । देवपदासि मग जावें !
 सोशियले मी घाव तसे । विपरित झालें हाय ! परी !
 होतें माझेपाशीं तें—गेलें कुठल्या कुणीकडे !
 घाव सर्वही सोशियले—तशि मम सुंदरता गेली !
 गेली सुंदरता तैशी—दृष्टी माझी विलोपली !
 आणिक जें आलें काय—काय तेंच हो देवपण ?

७-८-३० पुणे.

“ अनोळखी भेट ” या कवितेचें विडंबन—

—होते आयतकर्ण श्वेतमुखि ती डोळे टपोरे तिचे
बांधा नाजुक डौलदार फिरवी ती कूर्च वाप्यांतुनी !
रानीं राहुनियां उभी, फिरतसे शोधीत ती भक्ष्यण.

दुग्धप्राशन पीत वत्स करितें आकंठ निःशंकसें !
—हें सारें बघुनी सुदृश्य मनिं ये, “ कुक्षीं तिच्या येउनी
प्यावें सांज सकाळ दूध हुदडया स्वच्छंदशा मारुनी ! ”

३१-१-३५ पुणे.

मेघ—

कोठेंही दिसुनी येतां, आरसा कसाही मार्गी,
वाकून तयांत बघूनी, मग आपण क्रमितो मार्ग,
तैसेंच पल्वलांच्या हया, आरशामधें निजरूप
पाहून फिराया जाती, मेघांचीं चिमणी बाळें !

२६-१०-३५ पुणे.

अनुराग सप्तक—

१

—तारका गोड आकाशीं अंधारांत प्रकाशती
गोड पोरी जशा कांहीं अंतरींच्या तमामधे

२

अनुष्टुप् छंद तो त्याला एक नेम नसे गणीं
अनुष्टुप् अनुरागाचा एक नेम नसे कधीं !

३

सखे या प्रीतिसाम्राज्यां घाबया कर लागतो
साधी ही न तुला ठावी प्रीतिची रीत गोडशी !

४

सखे ! वक्त्यापरी केली प्रीतीला सुरुवात तों
हाय ! केलास तूं कैसा अध्यक्षपरि शेवट !

५

होती ती प्रीतिची पुंजी गेली केव्हाच संपुनी !
आतां वेकार होऊनी जगीं या दिन कंठणें !

६

प्रीतिश्रीज्ञान या माजीं इतिश्री होइ आमुची !
सन्निधी पोंचुनी त्यांच्या हातीं लामे न कांहींही !

७

रोख बाले ! तुझा आम्हां कांहीं केल्या न आकळे !
ओघ सिंधूपरी तूझा बदले वरचेवरी !

शाकुंतल [नवी आवृत्ति]—

- प्रेम सारें तिच्यापाशीं ठेवुनी नगराप्रती
येतां दुष्यंत पूर्वीची गेला विस्मरुनी स्मृती !
आज येतां प्रिया त्यांसी नाहीं ओळख लागली !
घरीं येतांच लोकांचें राहे प्रेम न अंतरीं !
जशी आली तशी गेली दुःखभारें शकुंतला
काय साऱ्याच पुष्पांच्या ललाटीं भाग्य हें वसे ?
- तीहि मानी, न ती ठेवी स्मृती याची निजांतरीं !
प्रेमासहि असे कांहीं मर्यादा जगतामधीं ?
काय विश्वांत या एक असे दुष्यंत भूपती '
कैक राजे तिच्यासाठीं राज्यत्यागार्थ इच्छिती !
अशा एकास आनंदें माळ घालोनिया तिनें
भूलोकीं स्वर्गसाम्राज्य स्थापिलें नवप्रीतिचें !
- नगरीं चैन दुष्यंता न पडे क्षण एकही
स्मृतिब्रह्मसंधानें राजाला छळलें पुरें !
हिंडे पुरुरव्याऐसा गेलेलें श्रेय धुंडण्या
घरीं काय सदा राहे सुखाचा गार ताटवा ?
हिंडतां एकदां त्यासी कुमार दिसला कुणी
झालें तों हत्सरामाजी घोर वादळ त्याचिया !
- हाय ! आली जरी आतां चूक ध्यानांत आपुली
तरी गेलेंच तें गेले पुन्हा केव्हां न लाभलें !

तिचें प्रेम—

- तयावरती जरि प्रेम तिचें होतें
 तरी ठरलें ना लग्न तिचें त्यासी !
 प्रीति आणि श्रीविहिन तो जिवाची—
 करुन घेई कशितरी फसवणूक !
- एक दिवशीं मग तिच्या मैत्रिणीनें
 प्रश्न केला तिज गोष्ट काढुनी ही !
 “ सखे ! इतुकी तव असुन प्रीति त्यासी
 असें कां तूं ढकलिलें दुःखपंकीं ? ”
- तिळा सांगे ती “ असे प्रीति माझी;
 म्हणुन त्यांच्या हें सकल हितासाठीं !
 पहा कैसे दिन कठिण कंठती ते !
 किती त्यांचा छळ दैव करत राहे !
- अशी त्यांची स्थिति—त्यांत मी कशाला
 सांग सखये ! तर होउं भार त्यांना ?
 नको त्यांच्या जीवास किमपि त्रास
 म्हणुन केवळ हें योजिलें मनांत ! ”

एक सत्यकथा—

—काव्य केलें—आलें न परी कांहीं
प्रेम केलें—जमलें न परी कांहीं !
असा होउनिया जाय तो हताश !
आणि गेला सोडून मृत्युलोक !

—पुढें एकहि कावळा या जगांत
हाय ! पिंडाला तयाच्या शिवे न !
मित्र त्याचा जवळींच दुःखिकष्टी
बसे लावुनिया हात कपाळासी !

“ काव्य तूझें मी करिन रे ! प्रसिद्ध
तुझें देणें टाकीन देउनीया ! ”
असा दिधला आत्म्यास धीर त्यानें
तरी पिंडाला शिवेनाच काक !

सर्व तिष्ठत राहले कैक वेळ
काय कवीला पाहिजे तें कळे न !
तोंच दुसरा बोलला मित्र त्याचा
“ प्रेम तूझें—नेईन पूर्णतेला ! ”

—असें वदतां पाहिलें जों समोर
तोंच पिंडीं धावला काक एक !

The Day of Judgment—

—आज उद्यां तरी निर्णयदिन
 उगवेल अशी आशा धरून
 काळनगरांत घोर तमांत
 बसलेत जीव वाट पहात !
 —कुठला तो दिन !—कुठलें काय ?
 आहेत ते सारे एप्रिल फूल !

८-२-३६ पुणें.

विगतप्राण सारमेयास—

—शांत नीज घेईं माझे तूं भाई—!
 जागवूनी जन श्रमसी भारी !
 गळसरी जरी कंठीं न तूझ्या
 तरी त्रासवाया न ये सोजीर !
 पळाले ते तूज पाहून दूर
 आज जीवास त्या पडे आराम !
 गांवांतील थोर नगरसभा
 देह तिचा झिजे तुझे कारणी
 तुझ्यामुळें तिचे लागून पाय
 आळी आमची ही होतसे धन्य !

२७-११-३५ पुणें.

सुटलों बुवा !

